

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि भारत मौसम विभाग

ईमेल - mahapocra@gmail.com, gkmsparbhani@gmail.com

बीड कृषी हवामान सल्ला

मंगळवार, दिनांक - २०.१०.२०२०

हवामान घटक	हवामान अंदाज (दिनांक २१ ते २५ ऑक्टोबर, २०२०)					
	दिनांक	२१/१०	२२/१०	२३/१०	२४/१०	२५/१०
पाऊस		१२.	०	०	०	०
कमाल तापमान (अं.से.)		३३	३१	३२	३३	३२
किमान तापमान (अं.से.)		२३	२३	२३	२१	२०
ढग स्थिती (आकाश)		ढगाळ	ढगाळ	ढगाळ	थवच्छ	ढगाळ
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)		८३	८४	८०	६५	५९
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)		४९	५२	४९	३४	३१
वा-याचा वेग (किमी / तास)		५	६	८	६	५
वा-याची दिशा		दक्षिण	पूर्व	ईशान्य	पूर्व	ईशान्य

हवामानाचा इशारा	हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील. दिनांक २१ ते २३ ऑक्टोबर, २०२० रोजी जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे.	
पिकांचे नाव	अवस्था	कृषि हवामान सल्ला
कापूस	पाते लागणे, फुलधारणा ते बोंड वाढीची अवस्था	वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणुकी पूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. कापूस पिकात दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी अँझोक्सिस्ट्रोबीन + डायफेनकोनॅझोल १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पाऊसानी उघाड दिल्यास फवारणी करावी.
तूर	फांदया फुटणे ते कळी लागणे	अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तूर पिक पिवळे पडत आहे.शेतकरी यासाठी तूर पिकास युरीया देत आहेत. शेतकर्यांनी तूर पिकास युरीया देऊ नये. त्याऐवजी १३:००:४५ १०० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पाऊसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.
रब्बी ज्वारी	पेरणी पूर्व	हवामानाच्या अंदाज नुसार कोरडवाहू ज्वारीची पेरणी शेतात वापसा आल्यानंतर करावी. बागायती ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिना अखेर पर्यंत करता येते.
केळी	वाढीची अवस्था	केळी बागेत झाडांना मातीचे टाचन करून घ्यावे.
आंबा	वाढीची अवस्था	मागील आठवड्यात झालेल्या पाऊसामुळे आणि पुढील दोन दिवसाच्या पूर्वानुमानानुसार आंबा बागेत पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच आंबा बागेत साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
द्राक्ष	छाटणी अवस्था	द्राक्षे बागेत छाटणी करून घ्यावी.
सिताफळ	फळवाढीची अवस्था	काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करावी.

भाजीपाला	वाढीची / काढणी अवस्था	काकडीवर्गीय भाजीपाला पिकावर डाऊनि मिल्ड्यू (केवडा) रोगाच्या व्यवस्थापनासाठी मेटेरीराम ५५ % + पायराक्लोस्ट्रोबिन ५ % डब्ल्यूजी प्रती १० लीटर पाण्यात मिसळून पाऊसने उघाड दिल्यास फवारणी करावी.
फुलशेती	वाढीची / काढणी अवस्था	पुढील काळात नवरात्रोत्सव व दशहरा सणामुळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते, बाजारपेठ व फुलांची मागणी लक्षात घेऊन फुलांची काढणी टप्पाटप्पाने करावी.
पशुधन व्यवस्थापन	--	मुबलक पाऊस व त्यामुळे वाढणारे बाह्यपरजीवी (ऊवा, पिसवा, गोचीड व चावणाऱ्या कीटकवर्गीय माशा) यांचा प्रादुर्भाव पशुधनास त्रस्त करत आहेत. म्हणून पशुपालकांनी या कालावधीमध्ये ५% निंबोळी अर्क किंवा वनस्तीजन्य कीटकनाशक (कडूनिंब तेल १५ मिली + कारंज तेल १५ मिली + २ ग्राम मऊ साबण + १ लिटर पाणी) हे द्रावण आठवड्याच्या अंतराने पशुधनावर, गोठ्यामध्ये सभोवताली साचलेल्या पाण्याचे डबके, खच खळगे/नाली व शेणाच्या ढिगाऱ्यावरती फवारावे. हे वनस्तीजन्य कीटकनाशक कीटक रोधक व कीटक/गोचीडाचे जीवनचक्र तोडून त्यांची संख्या घटवण्यासाठी मदत करते.

सदर कृषी सल्ला पत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कार्यालय मुंबई येथून प्रसारित करण्यात आलेली आहे.